

SHRI SAIBABA SANSTHAN TRUST, SHIRDI.
A/P- Shirdi-423109, Tal- Rahata, Dist- Ahmednagar,
Tel-(02423) 258500, 258738 Website- www.sai.org.in

Inviting Applications for Appointment as **“INTERNAL AUDITOR”**

Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi require qualified Chartered Accountant Firm/ Cost Accountant Firm as a “**Internal Auditor**” for Sansthan’s various departments for the Financial Year 2023-24.

Nature of work: - Internal Audit. Scope of work is given separately on Sansthan’s website www.sai.org.in

Pre-qualification criteria:-

1. The Audit Firm must be a Partnership Firm/ Proprietary Firm with minimum 10 years’ Experience in the field of Audit (attach xerox copy of registration certificate of the firm.)
2. Applicant must have experience in the field of Internal Audit/Statutory Audit/Tax Audit of Company/Firm/Trust/ or any Institutions having Annual Turnover Rs.500 Crores & above in last three years. (must attach copy of Appointment Order of the Clients and valid proof of turnover i.e. P&L/Balance Sheet/Declaration etc. and no need to attach Audit Firms own Turnover’s detail)
3. With Considering the Volume of transactions of Sansthan Required minimum Two Chartered Accountant/Cost Accountant and Three Audit Assistant, Minimum 100 working days. It will be strictly observed by the Sansthan.
4. The Audit Firm must have knowledge of Marathi language. Priority will be given to nearest cities.

Interested Audit Firms should send their complete information in **ENVELOPE No.1** with fulfillment of pre-qualification criteria conditions and expected Annual Fees in **ENVELOPE No.2** separately. The proposal must be submit on or before to **Dt.14th**

(ENVELOPE No.1)
INFORMATION OF INTERNAL AUDITORS

To,
The Chief Executive Officer
Shri Saibaba Sansthan Trust Shirdi.
Tal. Rahata, Dist.- Ahmendnagar
Pin-423109

SUB:- INFORMATION OF CHARTERD ACCOUNTANT FIRM

Must fill the following mandatory fields and are checked with attached documents only.

Sr. No.	Particular	Information
1	Name of the Audit Firm and Address	
2	Firms Registration Number with Date (attach copy of Regi. certificate) Number of years of the Firm (Required minimum 10 Years) (experience will be counted from registration certificate date)	
3	Number of CA Partners Number of CA Staff Number of other audit Staff (Attach the certified list)	
4	Audit experience of the Clients: Firm/ Trust/ Company/ any Institutions having Annual Turnover of Rs.500 Crores & above, in last 3 years. (Must attach copy of appointment orders of the clients with P&L & Balance Sheet and no need to attached Audit Firms own T.O. details.)	
5	The Audit firm must have knowledge of Marathi language. (Priority will be given to nearest cities)	

Sign/-
Authorised Seal of the firm

(ENVELOPE No.2)
INFORMATION OF INTERNAL AUDITORS

To,
The Chief Executive Officer
Shri Saibaba Sansthan Trust Shirdi.
Tal. Rahata, Dist- Ahmednagar
Pin-423109

Sub:- EXPECTED ANNUAL INTERNAL AUDIT FEE
FOR F.Y. 2023-24

Sr.No.	Particular	Fees per Annum
1.	Expected annual fees for Internal Audit of Sansthan, and various department of Sansthan i.e. Hospital, Foreign Currency & Mumbai Office and Information center, Chennai Bangalore & Secunderabad (Financial year 2023-24) Note:- Required 2 Chartered Accountant and 3 to 4 Jr. Assistant, minimum 100 working days. For internal audit.	
	C GST %	
	S GST %	
	Gross Annual Fees Rs.	

Sign/-
Authorized Seal

अंतर्गत लेखापरिक्षण विभाग, (लेखाशाखा)

श्री साईबाबा संस्थानचे अंतर्गत लेखापरिक्षणाच्या कामकाजाचे थोडक्यात स्वरूप

सक्षम अंतर्गत नियंत्रणाचे दृष्टीने आपणास अंतर्गत लेखापरिक्षण करावयाचे आहे. तथापी थोडक्यात कामाचे स्वरूप व अटी शर्ती खालील प्रमाणे-

१. अंतर्गत लेखापरिक्षण कामकाजामध्ये संस्थान विविध विभाग यांचा सामावेश राहिल. व नियुक्ती कालावधी हा आर्थिक २०२२-२३ करीता राहिल.
२. लेखापरिक्षणाचे कामकाजासाठी ठरलेले मानधन/फी आपणास दरमहा ८०% व उर्वरीत २०% वैधानिक लेखापरिक्षणातील दोष-दुरुस्ती अहवालाचे कामकाज पुर्ण झालेनंतर देण्यात येईल.
३. लेखापरिक्षणाचे कामकाज संबंधित विभागाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊनच करावयाचे आहे. याकामी येणारा प्रवासखर्च व राहण्याची व्यवस्था आपण स्वतः करावयाची आहे.
४. लेखापरिक्षण कालावधीकरीता लेखापरिक्षक प्रतिनिधींना संस्थान मार्फत प्रवेशपत्र/ओळखपत्र देण्यात येईल.
५. अंतर्गत लेखापरिक्षणाचे कामकाज आपणास संबधीत विभागाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन करावयाचे आहे. लेखापरिक्षणाचा त्रैमासिक अहवाल मा.कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करावा लागेल. लेखापरिक्षणामध्ये आढळून आलेल्या अपूर्तता/त्रुटी संबंधित प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखाधिकारी, लेखाधिकारी, वित्त व्यवस्थापक रुग्णालये, वैद्यकीय संचालक, संस्थान अंतर्गत लेखापरिक्षण विभाग, व संबधीत विभागप्रमुख यांचे निदर्शनास आणून, तात्काळ त्यामध्ये सुधारणा करून प्रत्यक्ष कामकाज करण्यास सुचवावे.
६. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंतर्गत लेखापरिक्षण कामकाज साधारणतः दि.१५ मे, २०२३ पर्यंत पुर्ण करावे.
७. दि.३१ मार्च, २०२३ अखेर विविध विभागांच्या ताब्यात असलेली रोख रक्कमा, सादील वस्तुचा स्टॉक, डेडस्टॉक वस्तु, गुंतवणुका व त्यांच्या लेखापुस्तकांमधील नोंदी यांची पडताळणी करणे, त्याचे मुल्यांकन करून अंतिम यादी तयार करणे. त्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटी आवश्यक ते मनुष्यबळ लावणे.
८. त्रैमासिक लेखापुस्तकांचे अंतर्गत लेखापरिक्षण करून दैनंदिन कामकाजात असणा-या त्रुटी/अपूर्तता निर्दर्शनास आणून तात्काळ दैनंदिन कामकाजात सुधारणा करणे. जेणे करून वैधानिक लेखापरिक्षणात आक्षेपांचे प्रमाण कमी होईल, व त्रैमासिक Trial Balance, Income & Expenditure, Balance Sheet व अनुशंगीक विवरणे तयार करणे.
९. संस्थानचे मुळ अंदाजपत्रक व सुधारीत अंदाजपत्रक तयार करणेकामी मार्गदर्शन करणे.
१०. आपल्या अंतर्गत लेखापरिक्षण कालावधीच्या वैधानिक लेखापरिक्षणा दरम्यान उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी आपली राहिल.
११. सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये, अधिनियम-२००४ मधील तदतुदींचे पालन होत आहे किंवा नाही. याबाबत आपला स्पष्ट अभिप्राय देणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी अधिनियमातील तरतुदींचे पालन होत नसेल, ती बाब त्वरीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. तसेच शासनमान्यतेच्या अटी व शर्तीचे पालन होत आहे किंवा नाही, हे तपासण्याचीही जबाबदारी आपलेवर आहे.
१२. संस्थानच्या विविध विभागातील/लेखाशाखेतील, विशेषकरून दक्षिणापेटी मोजणी, देणगी व इतर सर्व काऊंटरवरील प्रचलीत कार्यपध्दतीमध्ये आवश्यक ते बदल/सुधारणा सुचविणे, संगणकीकरणामध्ये लेखाविषयक नियमांचे पालन होत असलेबाबत आपले स्पष्ट अभिप्राय द्यावेत म्हणजे त्यांची अंमलबजावणी करणे व व्यवहारांमध्ये आर्थिक शिस्त घडवून आणणे सोईचे होईल.

१३. रोख रक्कम हाताळणाऱ्या विभागांच्या ठिकाणी, तसेच कार्यरत असलेल्या सर्व काऊंटरसर्वर अचानक जाऊनशिल्लक रकमेची पडताळणी करून त्याचा अहवाल त्वरीत प्रशासनास द्यावा.
१४. दक्षिणापेटी मोजणीचेवेळी अधूनमधून तपासणीचेकामी उपस्थित राहून अंतर्गत नियंत्रण सक्षम असले बाबत मार्गदर्शन करावे.
१५. अंतर्गत लेखापरिक्षणामध्ये आर्थिक व्यवहारांची १०० टक्के तपासणी करणे आपणावर बंधनकारक राहिल. त्यानंतर त्रैमासिक अहवाल द्यावा.
१६. साईटेक प्रकल्पांतर्गत विकासीकरणाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या ERP System ची तपासणी करून लेखाविषयक नियमांचे पालन करण्यास अनुसरून ती वापरणे योग्य/अयोग्य याबाबत वेळोवेळी आपला स्पष्ट अभिप्राय देणे.
१७. अंतर्गत लेखापरिक्षणासंबंधीत दैनंदिन तपासणीचे नियोजन प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखाधिकारी, लेखाधिकारी यांचेशी करणे आवश्यक आहे.
१८. उपरोक्त नियुक्तीच्या अनुषंगाने येणारे अधिकार आपणास प्रदान करण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे.
१९. याव्यतिरीक्त वेळोवेळी सांगितलेल्या तपासण्या व त्यांचे अहवाल देणे. लागू असलेल्या सर्वप्रकारच्या करासंबंधीत मार्गदर्शन तथा सल्ला देणे.

• **संस्थानच्या माहिती व सुविधा केंद्रांचे अंतर्गत लेखापरिक्षणाच्या कामकाजाचे थोडक्यात स्वरूप**

सक्षम अंतर्गत नियंत्रणाचे दृष्टीने आपणास अंतर्गत लेखापरिक्षण करावयाचे आहे. तथापी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी,चेचेन्नई, बंगलोर, व सिकंदराबाद माहितीकेंद्रांचे थोडक्यात कामाचे स्वरूप व अटी शर्ती खालील प्रमाणे-

१. लेखापरिक्षणाचे कामकाज संबंधित विभागाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊनच करावयाचे आहे. याकामी येणारा प्रवासखर्च व राहण्याची व्यवस्था आपण स्वतः करावयाची आहे.
२. लेखापरिक्षणाचा तिमाही अहवाल मा.कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करावा. लेखापरिक्षणासंबंधी आढळून आलेल्या त्रुटी/अपुर्ततां संदर्भात संबंधित विभागप्रमुख, लेखाधिकारी/ मुख्यलेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारीयांचेशी चर्चा करून त्रुटींची पुर्तता करून पुढील तपासणी करावी.
३. आपल्या नियुक्ती कालावधीतील कामात वैधानिक लेखापरिक्षकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी आपणावर राहणार आहे.त्यादृष्टीने वैधानिक लेखापरिक्षणाच्या कालावधीत आपणास पूर्णवेळ शिर्डी येथे उपस्थित रहावे लागेल.
४. भावी काळात आपली नेमणूक असल्यास अगर नसल्यास, आपले नेमणूक कालावधीतील वैधानिक लेखापरिक्षण अहवालातील मुद्द्यांबाबत दोष-दुरुस्ती अहवाल तयार करणेसाठी मार्गदर्शन करणे व पूर्तता करून देणे आपल्यावर बंधनकारक राहिल.
५. आपणास नेमून दिलेले कामकाज साधारणतः दि.१५ मे, २०२३ पुर्वी पूर्ण होईल यादृष्टीने प्रयत्नशील राहावे.
६. प्रशासनाने वेळोवेळी सांगितलेल्या तपासण्या व त्यांचे अहवाल विना तक्रार व दिलेल्या वेळेत पूर्ण करून सादर करावे.

• **संस्थानच्या परकीय चलन व्यवहार व मुंबई कार्यालय व्यवहारांकरीता अंतर्गतलेखापरिक्षणाच्या कामकाजाचे थोडक्यात स्वरूप**

सक्षम अंतर्गत नियंत्रणाचे दृष्टीने आपणास अंतर्गत लेखापरिक्षण करावयाचे आहे.

तथापी थोडक्यात कामाचे स्वरूप व अटी शर्ती खालील प्रमाणे-

१. वैधानिक लेखापरिक्षणातील दोष-दुरुस्ती अहवालाचे कामकाज पूर्ण झालेनंतर देण्यात येईल.
२. लेखापरिक्षणाचे कामकाज संबंधित विभागाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊनच करावयाचे आहे. याकामी येणारा प्रवासखर्च व राहण्याची व्यवस्था आपण स्वतः करावयाची आहे.
३. लेखापरिक्षणाचा तिमाही अहवाल मा.कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करावा. लेखापरिक्षणासंबंधी आढळून आलेल्या त्रुटी/अपुर्ततां संदर्भात संबंधित विभागप्रमुख, लेखाधिकारी, मुख्यलेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांचेशी चर्चा करून त्रुटींची पुर्तता करून पुढील तपासणी करावी.
४. दि.३१मार्च,२०२२ रोजी संस्थानचे मुंबई कार्यालयाचे ताब्यात असलेली रोख रक्कम, सादील वस्तूचा स्टॉक, डेडस्टॉक वस्तु इ. ची प्रत्यक्ष पडताळणी करून तसे प्रमाणपत्र द्यावे. त्याकरीता आवश्यक तेवढे प्रतिनिधी पाठवून पुर्तता करण्यात यावी.
५. सन २०२२-२३या आर्थिक वर्षासाठी संस्थानचे परकीय चलनाचे लेखापरिक्षण कामकाज तसेच त्याचे वार्षिक विवरणपत्रविहित मुदतीत केंद्रशासनाला सादर करणे इ. कामकाज करावयाचे आहे.
६. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था प्रशासनाकडून लेखापरिक्षणाच्या दृष्टीने काही सुचना सांगितले गेल्यास त्याची पुर्तता आपणाकडून करण्यात यावी.

अंतर्गत लेखापरिक्षण विभाग, (लेखाशाखा)

श्री साईबाबा हॉस्पिटल विभागाचे अंतर्गत लेखापरिक्षणाच्या कामकाजाचे थोडक्यात स्वरूप

सक्षम अंतर्गत नियंत्रणाचे दृष्टीने आपणास अंतर्गत लेखापरिक्षण करावयाचे आहे. तथापी थोडक्यात कामाचे

स्वरूप व अटी शर्ती खालील प्रमाणे-

१. अंतर्गत लेखापरिक्षण कामकाजामध्ये साईबाबा सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयातील विविध विभागांचा सामावेश राहिल. व नियुक्ती कालावधी हा आर्थिक २०२२-२३ करीता राहिल.
२. लेखापरिक्षणाचे कामकाजासाठी ठरलेले मानधन/फी आपणास दरमहा ८०% व उर्वरीत २०% वैधानिक लेखापरिक्षणातील दोष-दुरुस्ती अहवालाचे कामकाज पुर्ण झालेनंतर देण्यात येईल.
३. लेखापरिक्षणाचे कामकाज संबंधित विभागाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊनच करावयाचे आहे. याकामी येणारा प्रवासखर्च व राहण्याची व्यवस्था आपण स्वतः करावयाची आहे.
४. लेखापरिक्षणाचे कामकाज संबंधित विभागांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन करावयाचे आहे. लेखापरिक्षणाचा त्रैमासिक अहवाल मा.कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करावा लागेल. लेखापरिक्षणामध्ये आढळून आलेल्या अपुर्तता/त्रुटी संबंधित प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखाधिकारी, लेखाधिकारी, वित्त व्यवस्थापक रुग्णालये, वैद्यकीय संचालक, संस्थान अंतर्गत लेखापरिक्षण विभाग, व संबंधित विभागप्रमुख यांचे निदर्शनास आणुन, तात्काळ त्यामध्ये सुधारणा करुन प्रत्यक्ष कामकाज करण्यास सुचवावे.
५. लेखापरिक्षणाचा त्रैमासिक अहवाल मा.कार्यकारी अधिकारी यांचेकडे पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सादर करावा. लेखापरिक्षणासंबंधित आढळून आलेल्या अपुर्तता/त्रुटी संदर्भात वित्त व्यवस्थापक, वैद्यकीय संचालक, संबंधित विभाग प्रमुख यांचेशी विचारविनीमय करुन पुर्तता करावी व पुढील कामकाजात तात्काळ सुधारणा करुन घ्यावी.
६. अंतर्गत लेखापरिक्षणासंबंधित सर्व अधिकार आपणास प्रदान करण्यात येत आहे.
७. वैधानिक लेखापरिक्षणात अपुर्तता/त्रुटी/आक्षेप कमीत कमी येतील त्यास अनुसरुन अंतर्गत लेखापरिक्षण करावे. सक्षम अंतर्गत नियंत्रणासाठी विविध ठिकाणी असलेली रोख रक्कम, शिल्लक औषधसाठा, वार्डमधील औषध साठा, कंन्झमशन रजिस्टर, डेड स्टॉक, सादील वस्तुचा स्टॉक, रजिस्टर्स, लिनन साठा यांची पडताळणी करुन तसे प्रमाणित केल्याचे प्रमाणपत्र द्यावे. खरेदी व्यवहारांसंबंधित कोटेशन/निविदा मागविणे, जाहिराती देणे, सक्षम खरेदी कार्यपध्दतीचे व इतर संबंधित कायदेशीर बाबींचे पालन होत आहे अथवा नाही, त्यास अनुसरुन देण्यात येणारे खरेदी आदेश तपासणे, तसेच लेखाविषयक सर्व नोंदी, व्हावर्चस, लेर्जस, हॉस्पिटल बिलिंग, हॉस्पिटलने चालविण्यास दिलेल्या मेडीकल स्टोअरचे व्यवहार, जिवनदायी योजनेअंतर्गत संपुर्ण आर्थिक व्यवहार, क्लेम, इ. ची १०० % तपासणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी आपले स्पष्ट लेखी अभिप्राय देऊन कामात तात्काळ सुधारणा करुन द्यावी.
८. दि.३१ मार्च २०२३ रोजी विविध विभागांच्या ताब्यात असलेली रोख रक्कम, सादील वस्तुंचा स्टॉक, लिनन, औषध साठा, मशिनरी व फर्निचर वैगरेची प्रत्यक्ष तपासणी करुन तसे प्रमाणपत्र द्यावे.
९. सन २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपताच त्या वर्षाचे तेरीजपत्रक, ताळेबंद स्क्रुटीनी करणे. अंतिम विवरणे तयार करणेकामी मदत करणे.
१०. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी नेमलेल्या वैधानिक लेखापरिक्षकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पुर्तता करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहणार आहे, त्यादृष्टीने वैधानिक लेखापरिक्षणाच्या कालावधीत आपणास आवश्यकतेप्रमाणे वैधानिक लेखापरिक्षकांसमवेत शिर्डी येथे उपस्थित रहावे.

११. सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये, अधिनियम-२००४ मधील तरतुदी, शासनमान्यता, मा.व्य.स.चे सभेतील ठराव, लेखाविषयक नियम इ. चे अचूक पालन होत असलेबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपलेवर आहे.
१२. सन २०२२-२३या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालातील मुद्यांबाबत दोष-दुरुस्ती अहवाल तयार करणेसाठी मार्गदर्शन करणे.
१३. हॉस्पिटलच्या विविध विभागातील- खरेदी विभाग, वित्त विभाग, बिलिंग विभाग, पी.आर.ओ विभागात वैद्यकिय सवलत, जीवनदायी योजनेअंतर्गत क्लेम, लेखाविषयक तत्वांस अनुसरून संगणकीकरणात सुधारणा करणे व सर्व व्यवहारांमध्ये आर्थिक शिस्त घडवून आणण्याची जबाबदारी आपणावर राहिल.
१४. रोखरक्कम हाताळणाऱ्या विभागांच्या ठिकाणी, तसेच कार्यरत असलेल्या सर्व काउंटर्सवर अचानक जाऊन शिल्लक रोख रकमेची पडताळणी करून त्यांचा अहवाल हॉस्पिटल प्रशासनास देणे.
१५. आर्थिक व्यवहारांच्या संख्येचा विचार करता आवश्यक तेवढे तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, दैनंदिन भेटीची व कामकाजाची नोंद वित्त विभागात ठेवण्यात आलेल्या व्हिडीओ बुकात करावी. आवश्यकतेनुसार स्वतः चार्टर्ड अकौंटंट यांनी कामाचे ठिकाणी भेटी देवून कामाची वेळेत पूर्तता करावी.
१६. पुर्वलेखापरीक्षणासंबंधीत काही अडचणी/तक्रारी असल्यास संस्थानचे मा.कार्यकारी, उप.कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, वैद्यकिय संचालक, वित्त व्यवस्थापक, यांचेशी संपर्क साधावा.
१७. लेखाविषयक तत्वे, प्रचलीत करप्रणाली विषयी (All Taxes) शंकांचे निराकरण, आपले स्पष्ट अभिप्राय, करारनाम्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या करविषयक तरतुदी, अटी-शर्ती इ. संबंधित आपले अभिप्राय, रुग्णालयासंबंधित संगणकप्रणाली यांची सक्षमता याविषयी आपले अभिप्राय देण्याचे जबाबदारी आपणावर सोपविण्यात येत आहे.
१८. वैधानिक लेखापरिक्षणाचे दृष्टीने दि.३१ मार्च अखेर संस्थान व रुग्णालये यांचे एकत्रित तेरीज पत्रक, बॅलन्ससिट, संबंधित सेडयुल्स करण्यास मदत करणे.
१९. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, प्रशासनाकडून लेखापरीक्षणाच्या दृष्टीने काही सुचना केल्यास त्यांची पूर्तता आपणाकडून करण्यात यावी.
अशा प्रकारे रुग्णालये विभागाचे अंतर्गत लेखापरिक्षण करण्यासंबंधीत कामकाजाचे स्वरूप आहे.